

राज्यात सन २०१९-२० मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत खालील घटक राबविण्यात येणार आहेत.

अ.क्र.	घटक	ग्राह्य प्रकल्प खर्च	अर्थसहाय्याचे स्वरूप
<b>अ. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान / राष्ट्रीय कृषि विकास योजना</b>			
१	गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य लहान रोपवाटीका तयार करणे.	रु. १५.०० लाख प्रति हेक्टर	प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रु. ७.५० लाख (बँक कर्जाशी निगडीत) (खाजगी क्षेत्र)
२	क्षेत्र विस्तार १. हळद लागवड व रोपवाटीका २. स्ट्रीबेरी लागवड (टिबकसह)	सरासरी लागवड खर्च रु. ०.३० लाख प्रति हे. (जास्तीत जास्त १ हे. प्रति लाभार्थी) सरासरी लागवड खर्च रु. २.८० लाख प्रति हे. (जास्तीत जास्त १ हे. प्रति लाभार्थी)	लागवड साहित्य खर्चाच्या ४० टक्के किंवा रक्कम रु.०.१२ लाख/हे. लागवड साहित्य खर्चाच्या ४० टक्के किंवा रक्कम रु. १.१२ लाख /हे.
३	जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन १. संत्रा, २. मोसंबी, ३. आंबा (प्रति लाभार्थी २ हे. मर्यादित)	रु. ०.४० लाख प्रति हे.	५० टक्के किंवा जास्तीत जास्त रु.०.२० लाख प्रति हेक्टर
४	अळिबी उत्पादन प्रकल्प १. अळिबी उत्पादन प्रकल्प २. अळिबी बीज उत्पादन प्रकल्प ३. कॅम्पोस्ट मॅकिंग युनिट	रु. २०.०० लाख प्रति युनिट रु. १५.०० लाख प्रति युनिट रु. २०.०० लाख प्रति युनिट	खर्चाच्या ४० टक्के किंवा रु.८.०० लाख /युनिट (बँक कर्जाशी निगडीत) खर्चाच्या ४० टक्के किंवा रु. ६.०० लाख /युनिट (बँक कर्जाशी निगडीत) खर्चाच्या ४० टक्के किंवा रु.८.०० लाख /युनिट (बँक कर्जाशी निगडीत)
५	संरक्षित शेती - १. हरीतगुह उभारणी (प्रति लाभार्थी ०.४० हे. मर्यादित) २. शेडनेट गुह उभारणी (प्रति लाभार्थी ०.४० हे. मर्यादित) ३. उच्च दर्जाचे लागवड साहित्य हरितगुह - फुले व भाजीपाला शेडनेटगुह - फुले ४. प्लास्टिक मल्टीप्लिंग (प्रति लाभार्थी २ हे. मर्यादित)	सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु.८४४ ते रु. १४६५ प्रति चौ.मी. (मॉडेलनुसार) व डोंगराळ क्षेत्रासाठी १५ टक्के जास्त सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु.७१० ते रु.८१६ प्रति चौ.मी. (मॉडेलनुसार) व डोंगराळ क्षेत्रासाठी १५ टक्के जास्त रु. १४० ते ७०० प्रति चौ.मी. विविध फुलपिके व भाजीपाला पिकांनुसार रु. ३२,०००/- प्रति हे. सर्वसाधारण क्षेत्र रु. ३६,८००/- प्रति हे. डोंगराळ क्षेत्र	प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के रु. १६,०००/- प्रति हे. सर्वसाधारण क्षेत्र रु. १८,४०० प्रति हे. डोंगराळ क्षेत्र
६	कांदाचाळ	रु. ७००० प्रति मे.टन	खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रु. ३५००/- प्रति मे.टन ( १५, २०, २५ मे.टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी)
७	मधुमक्षिका पालन- बी-ब्रीडरकडून मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे मधुमक्षिका वसाहत संच वाटप	प्रकल्प खर्च रु. १०.०० लाख रु.२०००/- प्रति वसाहत किंवा संच	प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के किंवा रु. ४.०० लाख (बँक कर्जाशी निगडीत) खर्चाच्या ४० टक्के ( रु. ८००/- प्रति वसाहत /संच)
<b>काढणीपश्चात व्यवस्थापन</b>			
८	प्राथमिक प्रक्रिया केंद्र (फलोत्पादित पिके)	प्रकल्प खर्च रु.२५.०० लाख (बँक कर्जाशी निगडीत)	अ. सर्वसाधारण क्षेत्र- ४० टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र- ५५ टक्के
९	शितखोली (३० मे. टन क्षमता)	प्रकल्प खर्च रु. १५.०० लाख (बँक कर्जाशी निगडीत)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के
१०	पूर्वशितकरण गुह ( ६ मे. टन क्षमता)	प्रकल्प खर्च रु. २५.०० लाख (बँक कर्जाशी निगडीत)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के
११	एकात्मिक पॅक हाऊस (रु. ५०.०० लाख प्रकल्प खर्च) (१ मी = १८ मी. आकारमान)	प्रकल्प खर्च रु. ५०.०० लाख (बँक कर्जाशी निगडीत)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के
१२	शितगुह (अधिकतम ५००० मे. टन क्षमता)	प्रकल्प खर्च प्रति मे.टन रु. ८०००/- (Type-I) रु. १००००/- (Type-II) (बँक कर्जाशी निगडीत)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के
१३	एकात्मिक शितसाखळी	प्रकल्प खर्च रु. ६००.०० लाख (बँक कर्जाशी निगडीत)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के

अ.क्र.	घटक	ग्राह्य प्रकल्प खर्च	अर्थसहाय्याचे स्वरूप
१४	रेफ्रिजरेटर व्हॅन (४ ते ९ मे. टन क्षमता)	प्रकल्प खर्च रू. २६.०० लाख (बँक कर्जाशी निगडित)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के
१५	रायपनिंग चेंबर (अधिकतम ३०० मे. टन क्षमता)	प्रकल्प खर्च रू. १.०० लाख प्रति मे. टन (बँक कर्जाशी निगडित)	अ. सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के ब. डोंगरी व अधिसूचित क्षेत्र ५० टक्के
१६	फिरते विक्री केंद्र (राज्य/राष्ट्रीय महामार्गां लागतच्या शेतकरी/ शेतकरी गट)	रू. ०.३० लाख प्रति युनिट.	खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रु. ०.१५ लाख